


कलम ४ (१) (b) (i)

जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथील ग्राम पंचायत निवडणूक या विभागातील कार्ये व कर्तव्ये यांचा तपशिल

- | | |
|---|------------------------------|
| १. कार्यालयाचे नांव | जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर |
| २. पत्ता | शिवाजी चौक, बार्शी रोड लातूर |
| ३. कार्यालय प्रमुख | जिल्हाधिकारी |
| ४. शासकिय विभागाचे नांवग्राम पंचायत निवडणूक | |
| ५. कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त-महसूल व वन विभाग | |
| ६. कार्यक्षेत्र लातूर जिल्हा भौगोलिक -----/कार्यानुरूप----- | |
| ७. विशिष्ट कार्ये-महसूल अधिकारी बैठक, मा. आयुक्त बैठक, लोकशाहीदीन बैठक, मासीक मुल्यांकन, मासीक दैनंदिन, राजीव गांधी गतीमानता अभियान, कार्यालय तपासणी, | |
| ८. विभागाचे ध्येय/ धोरण- आदर्श कार्यालय व कार्यालयात आदर्श कार्यासन करणे | |
| ९. सर्व संबंधित कर्मचारी- १ अव्वल कारकून, १ लिपीक असे एकूण २ | |
| १०. कार्ये - (१) मासीक बैठकाची माहिती(२)कार्यालय तपासणी(३) मासीक मुल्यांकन(४) मासीक दैनंदिनी समिक्षण (५) लोकशाहीदीन | |
| ११. कामाचे विस्तृत स्वरूप----- | |
| १२. मालमत्तेचा तपशिल----- | इमारतीचा व जागेचा तपशील |
| १३. उपलब्ध सेवा----- | |
| १४ संस्थेच्या संरचनात्मक तक्त्यामध्ये कार्यक्षेत्राचे प्रत्येक स्तरावरचे तपशील----- | |
| १५ कार्यालयीन दुरध्नी क्रमांक व वेळा २४३२३४, २५५२०४,२५५२०५ सकाळी १०-०० ते ५-४५ | |
| १६ साप्ताहीक सुट्टी व विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा -रवीवार, दुसरा व चौथ शनिवार वेळा सकाळी १०-०० ते ५-४५ | |

संस्थेचा प्रारूप तत्का (ग्राम पंचायत विभाग)



कलम ४ (१) (b) (ii) नमुना (अ)

जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथील विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकारांचा तपशिल

अ

अनु क्र	पदनाम	अधिकार- अर्थिक	कोणत्या कायद्या/ नियम/ शासननिर्णय परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	१. अपर जिल्हाधिकारी	ग्राम पंचायत निवडणूकीसाठी प्राप्त झालेले अनुदान तहसिलदारांना वितरीत करणे	--	--

ब

अनु क्र	पदनाम	अधिकार- प्रशासकिय	कोणत्या कायद्या/ नियम/ शासननिर्णय परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	१. अपर जिल्हाधिकारी	ग्राम पंचायत निवडणूकीसाठीच्या प्रीभाग रचना व राखी जागासाठी नमुना ५ (२) (ब) व ५ (१) (अ) ची अधिसूचना प्रसिद्ध करणे	मुबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८ चे कलम १० व मुबई ^१ ग्राम पंचायत प्रभाग रचना आरक्षण नियम १९६६	
२	१. अपर जिल्हाधिकारी	निवडून आलेल्या ग्राम पंचायत सदस्याची नांवे प्रसिद्ध करणे	मुबई ग्राम पंचायत अधिनियम १९५९ चे नियम ३७	
३	१. अपर जिल्हाधिकारी	महिला सरपंच पदाचे आरक्षण तालुका निहाय व ग्राम पंचायत निहाय ठरविणे	सरपंच व उपसरपंच निवडणूक नियम १९६४	
४	१. अपर जिल्हाधिकारी	रिक्त झालेल्या सरपंच पदाचे निवडणूकीचे आदेश देणे	मुबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३३ (१) व (२)	

क

अनु क्र	पदनाम	अधिकार- फौजदारी	कोणत्या कायद्या/ नियम/ शासननिर्णय परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	-	निरंक	--	--

ड

अनु क्र	पदनाम	अधिकार- अर्धन्यायीक	कोणत्या कायद्या/ नियम/ शासननिर्णय परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	१. अपर जिल्हाधिकारी	मुबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८ अंतर्गत येणारी विवाद अर्जावर निर्णय देणे/ग्राम पंचायत सदस्याची अर्नहत ठरविणे ग्राम पंचायतिचे सरपंच/उपसरपंच याच्यावरील अविश्वास ठरावावरील अपिल	मुबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३३ (५), ३५, कलम ७ व कलम १४ मुबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३५ (३) (ब)	--

कलम ४ (१) (b) (ii)नमुना (ब)

जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथील ग्राम पंचायत निवडणूक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कर्तव्यांचा तपशिल

अनु क्र	पदनाम	कर्तव्य- अर्थिक	कोणत्या कायद्या/ नियम/ शासननिर्णय परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	अव्वल कारकुन लिपीक	ग्राम पंचायत निवडणूकीसाठी प्राप्त झालेले अनुदान तहसिलदारांना वितरीत करणेकामी विरुद्धांकडे अहवाल सादर करणे	--	--

अनु क्र	पदनाम	कर्तव्य- प्रशाकिय	कोणत्या कायद्या/ नियम/ शासननिर्णय परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	१. अपर जिल्हाधिकारी	ग्राम पंचायत निवडणूकीसाठी प्रभाग राचना व राखीव जागासाठी नमुना ५ (३) (ब) व ५ (१) अ ची अधिचुना प्रसिद्ध करण्या बाबत मा अपर जिल्हाधिकारी यांचेकडे प्रस्ताव सादर करणे	मुबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८ चे कलम १० व मुंबई ग्राम पंचायत प्रभाग रचना आरक्षण नियम १९६६	
	१. अपर जिल्हाधिकारी	निवडून आलेल्या ग्राम पंचायत सदस्याची नांव प्रसिद्ध करण्या बाबत मा. अपर जिल्हाधिकारी यांचेकडे निवडून आलेल्या उमेदवाराची यादीसह निकालास मंजूरी घेणे	मुबई ग्राम पंचायत नियम १९५९ चे नियम ३७	
	१. अपर जिल्हाधिकारी	महिला सरपंच पदाचे आरक्षण तालुका निहाय व ग्राम पंचायत निहाय ठरविणेसाठी सादर करणे	सरपंच व उपसरपंच निवडणूक नियम १९६४	
४	१. अपर जिल्हाधिकारी	रिक्त झालेल्या सरपंच पदाचे निवडणूकीचे आदेश मा. अपर जिल्हाधिकारी यांना सादर करणे	मुबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३३ (१) व (२)	
४	१. अपर जिल्हाधिकारी	ग्राम पंचायत निवडणूक साठीचे प्राप्त अनुदान वाटप करणे तालुक्याकडील खर्च हस्तगत करणे व महालेखापाल कार्यालयाच्या लेख्याशी ताळमेळ घेणे व दुरुस्ती करून पत्रके सादर करणे	-----	

अनु क्र	पदनाम	कर्तव्य- फौजदारी	कोणत्या कायद्या/ नियम/ शासननिर्णय परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	-	निरंक	--	--

अनु क्र	पदनाम	कर्तव्य- अर्धन्यायीक	कोणत्या कायद्या/ नियम/ शासननिर्णय परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	अव्वल कारकुन लिपीक	ग्राम पंचायतिचे सरपंच/उपसरपंच याच्यावरील अविश्वास ठरावावरील अपिलकामी सुनावणीसाठी मा. अपर जिल्हाधिकारी यांचेकडे संचिका सादर करणे/मदत करणे पुरक माहिती सादर करणे. निवडून आलेल्या ग्राम पंचायत सदस्याची अनर्हता ठरविणे बाबत मा. अपर जिल्हाधिकारी यांचेकडे अहवाल सादर करणे	मुबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३५ (३) (ब) मुबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८ चे कलम १६ प्रमाणे	--

कलम ४ (१) (b) (iii)

निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदाईत्य निश्चित करून कार्यपद्धतीचे प्रकाशन
(कामाचा प्रकार/ नांव)

कामाचो स्वरूप:	मुबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८ अन्वये प्राप्त होणारे विवाद अर्ज
संबंधित तरतुद	मुबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३५ (३), ३५ (५), कलम ७ व १४
अधिनियमाचे नांव	मुबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८
नियम	मुबई ग्राम पंचायत नियम १९५९
शासन निर्णय	
परिपत्रके	
कार्यालयीन आदेश	

अनुक्र	कामाचे स्वरूप	कालावधी दिवस	कामासाठी जबाबदार अधिकारी	अभिप्राय
१	मुबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३५ (३) अन्वये विवाद अर्ज	१५	अपर जिल्हाधिकारी	
२	मुबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३३ (५) कलम ७ व १४ अन्वये विवाद अर्ज	६०	अपर जिल्हाधिकारी	

टिप:- कलम ४ (१) (ड) (त्त)

प्रत्येक कार्य, सेवा, कर्तव्य अधिकाराची अंमलबजावणी करण्याकरीता अधिनियम , नियम, शासन निर्णय, परीपत्रके, आदेश यांचा आधार घेवूनच कार्यपद्धती ठरते.

प्रत्येक कार्य, सेवा, कर्तव्य , अधिकाराची अंमलबजावणी कशी होते याची पद्धती प्रकाशीत करणे यासाठी लोकप्राधिकारी माहितीचे संकलन परस्पर संबंध व कार्यपद्धती ठरवण्यासाठी वर अनुनिर्देशीत अटभ्नुसार पर्तता करावी.

- उदा. प्रकरणाचा निपटारा करण्याची कार्यपद्धती ?
सुनावणीच्या तारखा निश्चितीची कार्यपद्धती?
कालक्रमानुसार प्रकरणाचा निपटारा केला जातो का?
काही विशेष प्रकरणांचा प्राधान्य दिले जाते का?
- उदा. अनुदानाच्या वाटपाची कार्यपद्धती / सवलत देण्याची कार्यपद्धती / लाभार्थीच्या निवडीची कार्यपद्धतीची विस्तृत माहिती काही विशिष्ट कोटा दिला जातो काय?
कोणत्या निकषाप्रमाणे निकड केली जाते? कालक्रमानुसार निवड असते का? या सर्व बाबीसंदर्भात माहितीचे प्रकाशन करणे अनिवार्य आहे.
- उदा. पुनरावती कार्याच्या कार्यालयीन कार्यपद्धती संबंधी माहितीचे प्रकाशन करणे.

प्रत्येक कार्यपद्धतीमध्ये विविध स्तराच्या कर्मचा-यांचा सहभाग असतो. प्रत्येक कर्मचा-याची कार्यपद्धतीमध्ये जी विशिष्ट भूमीका व जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे ती दर्शविण्यात यावी.

कलम ४ (१) (ब) (iv) नमुना (अ)

नमुन्यामध्ये कामाचे प्रकटीकरण

संघटनाचे लक्ष (वार्षिक)

अनु क्र	काम / कार्य	कामाचे प्रमाण	अर्थिक प्रमाण	अभिप्राय
१	--	निरंक	--	--

कलम ४(१) (ब) (iv) नमुना (ब)

कामाची कालमर्यादा -----काम पूर्ण होण्यासाठी

प्रत्येक कामाची कालमर्यादा:-

अनु क्र	काम / कार्य	दिवस/तास पूर्ण करण्यासाठी	जबाबदार अधिकारी	तक्रार निवारण अधिकारी
--	---	-----	-----	-----

कलम ४(१) (ब) (v) नमुना (अ)

ग्राम पंचायत निवडणूक कामाशी संबंधित नियम/ अधिनियम

अनु क्र	सुचना पत्रकानुसार दिलेले विषय	नियम क्रमांक व वर्ष	अभिप्राय (असल्यास)
१	ग्राम पंचायत विषयक कामे	मुंबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८ मुंबई ग्राम पंचायत नियम १९५९	--
२	सरपंच व उपसरपंच निवडणूक कार्यक्रम	मुंबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३३ (१) व (२) व मुंबई ग्राम पंचायत निवडणूक नियम १९६४	---

कलम ४(१) (ब) (व) नमुना (ब)

ग्राम पंचायत निवडणूक कामाशी संबंधित शासन निर्णय

अनु क्र	शासन निर्णयानुसार दिलेले विषय	शासन निर्णय क्रमांक व तारीख	अभिप्राय (असल्यास)
---	----	----	----

कलम ४(१) (ब) (व) नमुना (क)

ग्राम पंचायत निवडणूक कामाशी संबंधित परीपत्रके

अनु क्र	शासकिय परिपत्रकानुसार दिलेले विषय	परीपत्रक क्रमांक व तारीख	अभिप्राय (असल्यास)
--	----	-----	-----

कलम ४(१) (ब) (व) नमुना (ड)

ग्राम पंचायत निवडणूक कामाशी संबंधित कार्यालयीन आदेश/ धोरणात्मक परीपत्रके

अनु क्र	विषय	क्रमांक व तारीख	अभिप्राय (असल्यास)
---	----	----	---

कलम ४(१) (ब) (व) नमुना (इ)

जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथील ग्राम पंचायत निवडणूक विभागामध्ये उपलब्ध दस्ताऐवजांची यादी दस्ताऐवजांचा विषय

अनु क्र	दस्ताऐवजांचा प्रकार	विषय	संबंधित व्यक्ती / पदनाम	व्यक्तींचे ठिकाण / उपरोक्त कार्यालयात उपलब्ध नसल्यास
१	निरंक	निरंक	निरंक	

अभिलेखाची संपूर्ण यादी प्रत्येक लोकप्राधिकारी संस्था तयार करेल. अभिलेखामध्ये दस्ताऐवज, नस्ती संगणीकृत माहीती इत्यादी असेल. माहितीच्या अधिकाराची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी ही माहीती तयार कणे अर्येत आवश्यक आहे. यादी वापरण्यास, तपासण्यास आणि समजण्यास सुलभ असली पाहीजे. तसेच आवश्यकतेनुसार नमुने घेण्याच्या कार्यपद्धतीचाही अंतर्भव असावा.

प्रथम कार्यालयातील उपलब्ध नस्तींची यादी करावी त्यांचे वर्गीकरण करावे. दस्ताऐवजांचे विस्तृत माहीती, नोंद पुस्तकांची यादी व वर्गीकरण करावे. काही दस्ताऐवज जे नस्ती किंवा नोंद पुस्तकांच्या स्वरूपात नाहीत. त्यांची यादी करून ठेवणे. लवकर सापडण्याच्या हेतुने ही यादी कार्यालयामध्ये कक्षाप्रमाणे, टेबलप्रमाणे तयार करून ठेवणे आवश्यक आहे. ती पुढील प्रमाणे तयार करावी.

कलम ४(१) (अ) (vi)

जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथील ग्राम पंचायत निवडणूक विभागामध्ये उपलब्ध दस्ताऐवजांची वर्गवारी

अनु क्र	विषय	दस्ताऐवजाचा प्रकार नस्ती/ मस्टर / नोंदपुस्तक, व्हाऊचर इ.	प्रमुख बाबीचा तपशीलवार	सुरक्षित ठेवण्याचा कालावधी
---	---	----	---	---

कलम ४(१) (ब) (vii)

जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथील ग्राम पंचायत निवडणूक विभागाच्या परिनामकारक कामासाठी
जनसामान्याशी सल्ला मसलत करण्याची व्यवस्था

अनु क्र	सल्लामसलतीचा विषय	कार्यप्रणालीचे विस्तृत वर्णन	कोणत्या अधिनियमा नियमा परीपत्रकाध्दारे	/ / /	पुनरावृतीकाल
--	--	---	----	----	----

टिप:- कलम ४ (१)(ब)(धृत)अंतर्गत प्रत्येक लोकप्राधिकारी संस्थेने अधिनियम / नियम / परिपत्रक इक्ष्यादी अंतिम करण्यापूर्वी / रांबविताना जनतेची मते / आक्षेप जाणून घेण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कार्यपद्धतीची माहिती देणे अपेक्षीत आहे.

अनेक वेळा , समितीची रथापना करून शिबिराध्दारे, ग्रामसभेधारे , जनसुनबाई अथवा कर्मचा-यांच्या दरबारातून जनमतांची चोचपणी करण्यात येते.

कलम ४(१) (ब) (viii)नमुना (अ)

जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथील ग्राम पंचायत निवडणूक विभागाच्या समितीची यादी प्रकाशीत करणे

अनु क्र	समितीचे नांव	समितीचे सदस्य	समितीचे उद्दीष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यासाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृतांत (उपलब्ध)
	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक

कलम ४(१) (ब) (viii)नमुना (ब)

जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथील ग्राम पंचायत निवडणूक विभागाच्या अधिसभांची यादी प्रकाशीत करणे

अनु क्र	अधिसभेचे नांव	सभेचे सदस्य	सभेचे उद्दीष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यासाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृतांत (उपलब्ध)
१	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक

कलम ४(१) (ब) (viii)नमुना (क)

जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथील ग्राम पंचायत निवडणूक विभागाच्या परीषदांची यादी प्रकाशीत करणे

अनु क्र	परीषदेचे नांव	परीषदेचे सदस्य	परीषदेचेउ द्यीष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यासाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृतांत (उपलब्ध)
१	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक

कलम ४(१) (ब) (viii)नमुना (ड)

जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथील ग्राम पंचायत निवडणूक विभागाच्या कोणत्याही संस्थेची यादी प्रकाशीत करणे

अनुक्र	संस्थेचे नांव	संस्थेचे सदस्य	संस्थेचे उद्दीष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यासाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
१	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक

कलम ४(१) (ब) (ix)

जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथील ग्राम पंचायत निवडणूक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची नांवे, पत्ता व त्यांचे मासिक वेतन

अनुक्र	पदनाम	अधिकारी / कर्मचा-याचे नांव	वर्ग	रुजू दिनांक	दुरध्वनी क्र. / फॅक्स / ईमेल	एकूण वेतन
१	अपर जिल्हाधिकारी	श्री आप्पासाहेब धुळाज	१			
२	उपजिल्हा निवडणूक अधिकारी	डॉ एस पी सावरगावकर	१	१६/०६/२००७		
३	अ.का.	ए.जी. नाईक	वर्ग-३	२७/०६/१९९६	२४३२३४	
४	लिपीक	जी.डी. सरोदे	वर्ग-३	०७/१२/२००१	२४३२३४	
५	लिपीक	श्री काळे	वर्ग-३	२२/०६/२००६	२४३२३४	

- टिप:- १. हे प्रकाशन प्रत्येक वर्षाला करावे लागेल.
 २. महिन्याचे बदल तातडीने प्रकाशीत केले पाहीजे. उदा. प्रमुखांची बदली इ.

कलम ४(१) (ब) (x)

जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथील ग्राम पंचायत निवडणूक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची वेतनाची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे

अनु क्र	वर्ग	वेतन रूपरेषा	इतर अनुज्ञेय भत्ते		
			नियमित (महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, शहर भत्ता)	प्रसंगानुसार (जसे प्रवास भत्ता)	विशेष (जसे प्रकल्प भत्ता, प्रशिक्षण भत्ता)
१	वर्ग -१ वर्ग -३ वर्ग -३	९०२५ ४८५० ३३५०	२३००,-१०१५-२०० २४२५-५४५-७५ १६७५-३७७-७५		

कलम ४(१) (ब) (xi)

जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथील ग्राम पंचायत निवडणूक विभागातील मंजूर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशिल याची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे.

अंदाजपत्रकाचा प्रतीचे प्रकशन
अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीचे प्रकाशन

अनु क्र	अंदाजपत्रकीय शीर्षाचे वर्णन	अनुदान	नियोजित वापर (क्षेत्र व कामाचा तपशिल)	अधिक अनुदान अपेक्षीत असल्यास रुपयात	अभिप्राय
१	२०५३ जिल्हा आरथापना ४(१) ग्राम पंचायत निवडणूका मागणी क्रमांक एल-२ २०५३०५४७	४२.०० लक्ष	ग्राम पंचायत निवडणूक व कर्मचारी भत्ते	निरंक	

टिप- प्रत्येक कार्यालय वरील माहिती कोणत्याना कोणत्याना प्रारूपानुसार तयार करत असते, असे प्रारूप त्यांना वापरता येईल.

कलम ४(१) (ब) (xii) नमुना अ

जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथील ग्राम पंचायत निवडणूक विभागातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपद्धती २००५-२००६ या वर्षासाठी प्रकाशीत करणे.

- ❖ कार्यक्रमाचे नांव
- ❖ लाभार्थीच्या पैंत्रता संबंधीच्या अटी व शर्ती
- ❖ लाभ मिळण्यासाठीच्या अटी.
- ❖ लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र
- ❖ कार्यक्रमामध्ये मिळणा-या लाभाची विस्तृत माहिती.
- ❖ अनुदान वाटपाची कार्यपद्धती
- ❖ सक्षम अधिका-याचे पदनाम
- ❖ विनंती अर्जासोबत लागणारे शुल्क.
- ❖ इतर शुल्क.
- ❖ विनंती अर्जाचा नमुना
- ❖ सोबत जोडणे आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी (दस्तऐवज/ दाखले)
- ❖ जोड कागदपत्राचा नमुना
- ❖ कार्यपद्धती संदर्भात तक्रार निवारणासाठी संबंधित अधिका-यांचे पदनाम
- ❖ तपशिलवार व प्रत्येक स्तरावर उपलब्ध निधी (उदा. जिल्हा पातळी , तालुका पातळी, गाव पातळी)
- ❖ लाभार्थीची यादी खालील नमुन्यात

कलम ४(१) (ब) (xii) नमुना ब

जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथील ग्राम पंचायत निवडणूक विभागातील अनुदान कार्यक्रमाची अंतर्गत लाभार्थीची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे.

योजना / कार्यक्रमाचे नांव :

अनु क्र	लाभार्थीचे नांव व पत्ता	अनुदान / लाभ याची रक्कम / स्वरूप	निवड पैंत्रतेचे निकष	अभिप्राय
	निरंक	निरंक	निरंक	

टिप : विविध योजनासाठी कार्यक्रमा अंतर्गत वेगवेगळी यादी प्रकशीत करणे आवश्यक आहे.

कलम ४(१) (ब) (xiii)

जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथील ग्राम पंचायत निवडणूक विभागातील मिळणा-या / सवलतीचा परवाना याची चालू वर्षाची तपशिलवार माहिती

परवाना / परवानगी / सवलतीचे प्रकार

अ क्र	परवाना धारकांचे नांव	परवान्याचा प्रकार	परवाना क्रमांक	दिनांक पासून	दिनांक पर्यंत	साधारण अटी	परवायन्याची विस्तृत माहिती
निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक	

प्रकार उदा. जड वाहनाचा परवाना असेल तर दुचाकी / चार चाकी/ जड वाहन इ. चा तपशिल विस्तृत माहिती- विषयावर परवान्याची माहिती उदा. अकृषी वापरासाठीच्या परवानगीचे असल्यास सर्व नं आवश्यक आहे .इ.

टिप: प्रत्येक परवान्याच्या प्रकारानुसार वेगळी यादी तयार करणे आवश्यक आहे.

. कलम ४(१) (ब) (xiv)

जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथील ग्राम पंचायत निवडणूक विभागातील माहितीचे इलेक्ट्रॉनीक स्वरूपात साठविलेली माहिती प्रकाशीत करणे चालू वर्षाकरीता

अ क्र	दस्तऐवजाचा प्रकार	विषय	कोणत्या इलेक्ट्रॉनिक नमुन्यात	माहिती मिळविण्याची पद्धती	जबाबदार व्यक्ती
	निरंक	निरंक	निरंक	निरंक	

- ❖ टेप
- ❖ फिल्म
- ❖ सिडी
- ❖ प्लॉपी
- ❖ इतर कोणत्याही स्वरूपात

कलम ४(१) (ब) (xv)

जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथील ग्राम पंचायत निवडणूक विभागात उपलब्ध सुविधाचा तत्का प्रकाशीत करणे

उपलब्ध सुविधा

- ❖ भेटण्याच्या वेळे संदर्भात माहिती
- ❖ वेबसाईट विषयी माहिती
- ❖ कॉलसेंटर विषयी माहिती
- ❖ अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती
- ❖ कामाच्या तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती
- ❖ नमुने मिळण्याबाबत उपलब्ध माहिती
- ❖ सुचना फलकाची माहिती
- ❖ ग्रंथालय विषयी माहिती

अ क्र	सुविधेचा प्रकार	वेळ	कार्यपद्धती	ठिकाण	जबाबदार व्यक्ती / कर्मचारी	तक्रार निवारण
	निरंक		निरंक	निरंक	निरंक	

कलम ४(१) (ब) (xvi)

जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथील ग्राम पंचायत निवडणूक विभागातील शासकीय माहिती अधिकारी / सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी / अपिलीय प्राधिकारी (तेथील लोक प्राधिकारीच्या कार्यक्षेत्रातील) यांची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे.

अ. शासकीय माहिती अधिकारी

अ क्र	शासकीय माहिती अधिकारीचे नांव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता / फोन	ई-मेल	अपिलीय प्राधिकारी
१	श्री एस पी सावरगावकर	उपजिल्हा निवडणूक अधिकारी	लातूर जिल्हा	जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर		जिल्हाधिकारी

ब. सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी

अ क्र	सहाय्यक शासकीय माहिती अधिकारीचे नांव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता / फोन	ई-मेल
१	एच के पवार	प्रमुख लिपीक	लातूर जिल्हा	जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर २४३२३४	

क. अपिलीय अधिकारी

अ क्र	अपिलीय अधिकारीचे नांव	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता / फोन	ई-मेल
१	श्री आप्पासाहेब धुळाज	अपर जिल्हाधिकारी	लातूर जिल्हा	जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर २४३००९	

टीप: शासकीय माहिती अधिकारी / सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी / अपिलीय प्राधिकारी चे नांव व पदनाम ठळक अक्षरात दर्शनीय ठिकाणी अथवा स्वागत कक्षाजवळ फलकाघारे लावावी.

कलम ४(१) (ब) (xvii)

जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथील ग्राम पंचायत निवडणूक विभागातील प्रकाशीत माहिती.

----- नि रं क -----

टिप : २२ ऑगस्टपर्यंत कोणतीही माहिती नमुन्यात दिली गेली नाही.

कलम ४(१) (क)

सर्वसामान्य लोकांशी संबंधित महत्वाचे निर्णय व धोरणे यांची यादी प्रकाशना करीता तयार करणे व वितरीत करणे.

----- नि रं क -----

कलम ४(१) (ड)

सर्वसाधारणपणे आपल्या कार्यालयातील होणा-या प्रशासकिय / अर्धन्यायीक कामकाजाच्या प्रकाराची यादी तयार करणे घेतलेल्या निर्णयाबाबत कार्य करणाची मीमांसा यापूढे देण्यात येईल असे जाहीर करणे

टिप: लोकप्राधिकारी / शासकिय माहिती अधिकारी हे सुचना फलक / वर्तमानपत्र सार्वजनिक सुचना प्रसारमाध्यमे सूचना प्रसारण , इंटरनेट इ. चा उपयोग माहितीच्या प्रसारासाठी करणे.